

24<sup>th</sup> May, 2023

The Secretary  
The Bombay Stock Exchange Ltd.  
Phiroze Jeejeebhoy Towers  
27<sup>th</sup> Floor, Dalal Street  
Mumbai 400 023

Dear Sir,

Ref : Security Code no. 517119

Dear Sir/Madam,

Ref: Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015

With reference to above captioned subject, please find enclosed newspaper advertisement published in following newspapers on 24.05.2023

The Free Press Journal, Mumbai  
Navshakti ,Mumbai  
Lokshatta, Pune  
Financial Express, Pune

Intimating about publication of Financial Results of the Company for the Quarter and Year ended 31<sup>st</sup> March, 2023.

The said result is also available on the website of the Company [www.pcstech.com](http://www.pcstech.com)

This is for your information and record.

Thanking you

Yours faithfully,  
For PCS Technology Limited



**Mehul Monani**  
Company Secretary & Compliance Officer



**PCS TECHNOLOGY LIMITED**

Reg. Office: 82/6/1, Solar Park, Shop No.6, Pune - Alandi Road Dattanagar, Dighi- Pune - 411015  
CIN: L74200MH1981PLC024279, Tel: 020-26681619, Web:www.pcstech.com Email:investorsgrievances@pcstech.com



**Hong Kong:** Hong Kong's Cathay Pacific Airways has dismissed three cabin crew members after a passenger accused them of discriminating against non-English speakers, in a case that drew criticism from Chinese state media. Airline CEO Ronald Lam expressed his apologies on Tuesday

to the passenger and the community over the incident, which occurred on a flight from Chengdu in southwest China to Hong Kong on Sunday. He reiterated his company's "zero tolerance" of any serious breach of its policies and code of conduct.



**GLOBAL BULLETIN**

**Guyana girls dorm fire set by student**

**GEORGETOWN:** Investigators in Guyana believe a fire that killed 19 mostly girls trapped in a school dormitory was deliberately set by a student who was upset that her mobile phone was confiscated, a top official said on Tuesday. The suspect in the fire late Sunday, who is among several injured people, had been disciplined by the dorm administrator for having an affair with an older man, National Security Adviser Gerald Gouveia said. The student allegedly threatened to torch the dorm and later set a fire in a bathroom area, Gouveia said.

**Lankan MP held at airport with gold**

**COLOMBO:** Sri Lankan opposition parliamentarian Ali Sabry Raheem was arrested on Tuesday at the Colombo international airport for carrying 3.5 kg of unaccounted gold. The airport customs authority detained Raheem at the VIP lounge for possession of 3.5 kg of gold worth over SLR 65 lakh, officials said. He arrived in Sri Lanka from the Middle East, the state-run Daily News newspaper reported. Raheem, a member of the Muslim minority party, All Ceylon Makkal Congress, was elected to Parliament in August 2020.

**SK experts visit Fukushima N-plant**

**TOKYO:** A team of South Korean government experts began a two-day tour of Japan's tsunami-wrecked Fukushima nuclear power plant on Tuesday to examine a contentious plan to release treated but still slightly radioactive wastewater into the sea. Officials from the Japanese government and the plant operator, Tokyo Electric Power Company Holdings, were to show the 21-member delegation several facilities related to treatment, safety checks, transport and dilution of the water.

**Russia extends US scribe's detention**

**MOSCOW:** A Russian court has extended the arrest of Wall Street Journal reporter Evan Gershkovich by three months, Russian news agencies reported Tuesday. Gershkovich, an American citizen, was ordered held until August 30. He had been arrested in March on espionage charges on a reporting trip in Russia.

**Imran's aide quits party after arrest**

**ISLAMABAD:** Shireen Mazar, Pakistan's former human rights minister and a close aide of ousted prime minister Imran Khan, on Tuesday quit the party and announced her retirement from active politics following her arrest over the recent violence. Mazar, 72, made the announcement after she was released following her arrest for the fourth time since May 12 when she was picked from her residence by police and sent to jail. She served as the minister for human rights from 2018 to 2022, under Khan's regime.

**Posthumous UN honour for 3 Indian peacekeepers**

**PTI / United Nations**  
Three Indian peacekeepers, who lost their lives serving under the UN flag last year, are among the 103 military, police, and civilian peacekeepers who will be honoured posthumously with a prestigious medal here for their service and supreme sacrifice in the line of duty. The three Indians include Border Security Force personnel Shishupal Singh and Sanwala Ram Vishnoi, who served with the Organisation Stabilisation Mission in the Democratic Republic of the Congo, and Shaber Taber Ali, employed in a civilian capacity with the UN Assistance Mission for Iraq. They will be honoured with the Dag Hammarskjöld Medal at a solemn ceremony to be held at the UN headquarters on May 25.

**RUSSIAN REGION ATTACKED**

Authorities say armed attackers pushed back but urged residents who had evacuated not to return

AP / Kyiv

Russian troops and security forces quashed on Tuesday an alleged cross-border raid from Ukraine, claiming to have killed more than 70 attackers in a battle that lasted around 24 hours, a senior Moscow official said.

It was not possible to independently confirm claims about the armed incursion into Russian territory that began on Monday. Nor was it possible to say with any certainty who was behind the attack or what its aims were.

Disinformation has been one of the weapons of the almost 15-month war.

Moscow blamed the raid on Ukrainian military saboteurs. Kyiv portrayed the incident as an uprising against the Kremlin by Russian partisans. It wasn't immediately possible to reconcile the two versions.

The battle took place in the Belgorod region, about 80 kilometres north of the city of Kharkiv, in eastern Ukraine.

Russian Defence Ministry spokesman Igor Konashenkov claimed the armed attackers were routed by local troop units, air strikes and artillery fire.

"The remnants of the na-



Ukrainian President Volodymyr Zelensky (CL) poses for a picture with servicemen he decorated during his visit to the forward positions in the Vugledar-Maryinka defense zone, Donetsk region, on the occasion of the Marine Day

**EU hails F-16 for Ukraine; pilots already being trained**

AP / Brussels

The European Union's foreign policy chief said on Tuesday that the US green light to allow Ukrainian pilots to get training to fly F-16s has created an inexorable momentum that will inevitably bring the fighter jets to the Ukrainian battlefield.

"You know, it's always the same thing: we discuss, at the beginning everybody is reluctant," said Josep Borrell, giving the example of the long debate and initial opposition to the dispatch of advanced Leopard battle tanks to Ukraine.

"And at the end - with the Leopards, with the F-16 at the end - the decision comes to provide this military support because it is absolutely needed."

NATO Secretary-General Jens Stoltenberg confirmed that the training decision was the exact trust necessary toward making the jets available to Ukraine. Borrell added that training for Ukrainian pilots had already begun in Poland and some other countries, though authorities in Warsaw couldn't immediately confirm the news.

ionalists were driven back to the territory of Ukraine, where they continued to be

hit by fire until they were completely eliminated," Konashenkov said, without

providing evidence. He did not mention any Russian casualties.

**Greece heads to new election, despite conservatives big win**

AP / Athens

Greece is heading toward a new general election, two days after Prime Minister Kyriakos Mitsotakis' centre-right New Democracy party won a landslide victory in a national vote but failed in parliament to clinch a majority to continue pro-business reforms, tough policies to combat illegal migration, and high defence spending as Greece recovers from a major financial crisis in the previous decade.

Under Greece's constitution, the first three parties are awarded up to three days each to try and form a government before parliament is dissolved and a new election is called.

change in the electoral system that favours the winning party and likely hand him an outright victory.

The 55-year-old Mitsotakis won just over 40 per cent of the vote on Sunday, hammering his main opponent by 20 points. He has promised to continue pro-business reforms, tough policies to combat illegal migration, and high defence spending as Greece recovers from a major financial crisis in the previous decade.

Under Greece's constitution, the first three parties are awarded up to three days each to try and form a government before parliament is dissolved and a new election is called.

**PUBLIC NOTICE**  
This is with regard to Tender Notice published on 22.05.2023 in "Free Press Journal" and "Navshakti" Newspapers by Consultant Combined Architects on behalf of their client Punjabi Ekta Co-operative Housing Societies Association Ltd. regarding appointment of a Developer for redevelopment of 10 societies situated on Plot bearing C. S. No. 1/89 of Salt Pan Division and C. S. No. 2/12 of Sion Division, situated at "Punjabi Colony", GTB Nagar, Sion Koliwada, J. K. Bhasin Marg, Mumbai 400 037 (said "Tender Notice"). We have issued our Objection Letter dated 22.05.2023 to Consultant Combined Architects and cc thereof sent to (i) The Asst. Registrar Co-op. Societies, FN Ward & (ii) Punjabi Ekta Co-operative Housing Societies Association Ltd. thereby recorded our objections, claims and development rights.

**THEREFORE, PUBLIC at large are hereby informed that We, M/s. LAKHANI HOUSING CORPORATION PVT. LTD. records our strong OBJECTIONS to the said Tender Notice published on 22.05.2023 as the same are issued without our knowledge, consent and under violation of our rights and claim.**

**PUBLIC AT LARGE are hereby informed that enormous majority of members/occupants of entire 1 to 25 buildings have given their consent in our favour and we have initiated the further procedure for redevelopment of the entire Punjabi Colony properties, which is more particularly mentioned in Schedule written herein below which also includes the subject societies/property of said Tender Notice. The said Tender Notice was issued with dishonest and malafide intention to misguide the public and to derail the smooth redevelopment process by us.**

**SCHEDULE OF PROPERTIES**  
All that piece or parcel of land bearing C. S. No. 1/89, and 2/89 of Salt Pan division and 2/12 of Sion Division, assessed by the Assessor and Collector of Municipal rates and taxes under "F/North" Ward of Salt Pan Division comprising of Building No. 1 to 25 situated at "Punjabi Colony", Guru Tegh Bahadur Nagar, J. K. Bhasin Marg, Mumbai 400 037.

**For M/s. Lakhani Housing Corporation Pvt. Ltd.**  
**Date : 24<sup>th</sup> May 2023**  
**Place : Mumbai** (Director)

**Bank of India**  
Relationships beyond banking

**E-auction and 30 Days Sale Notice of movable & Immovable Assets Charged to the Bank on 26/06/2023, Between 11.00 AM To 05.00 PM (IST)**  
E-auction Sale notice for Sale of movable & Immovable Assets under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 read with Rule 6(2) and 9(1) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002.

Notice is hereby given to the public in general and in particular to the Borrower(s) and Guarantor(s) that the below described movable & immovable properties mortgaged/charged to the Secured Creditor, the Symbolic/Physical possession of which has been taken by the Authorized Officer of Bank of India (secured creditor), will be sold on "As is where is", "As is what is" and "Whatever there is" basis on the below mentioned date for recovery of the sum due to the secured creditor from the Borrower(s) and Guarantor(s) as mentioned below.

Sr. No.	Name of Branch and Name Address of Borrowers/Guarantors and Outstanding Amount	Brief Description of Property	Reserve Price (Rs. In lakhs)
1	Branch : Nasik Road A/c : Mr. Ajit Omprakash Varma & Mrs. Mangala Ajit Varma Address : Row House No. 7, Bhaktideep Row House Apartment located at Plot No. 10, S. No. 19/2B Village Shiwar : Chehdi, Taluka & District Nashik.	Row House No. 7, Bhaktideep Row House Apartment located at Plot No. 10, S. No. 19/2B Village Shiwar : Chehdi, Taluka & District Nashik. Boundaries : North : Row House No. 6   West : Adj. S. No. 19/1   South : Plot No. 11   East : Colony Road Date of Demand Notice : 22.04.2022   Date of Possession : 10.08.2022   Type of possession : Symbolic • EMD Amount to be paid in favour of / A/c No. / IFSC Code, etc. : Bank Of India, Nasik Road Branch, A/C No 08099020000033, IFSC : BKID000809 • E-mail Id / Contact No. of Authorized Officer : NasikRoad.Pune@bankofindia.co.in, 0253-2463931 (Amount outstanding Rs. 34.84 lakhs + uncharged interest, legal expenses & cost and other charges etc. from 30.03.2022)	26.75 2.67
2	Branch : Indrakund A/c : Mr. Rajendra Hukumchand Shrishrimal & Mrs. Damyanti Rajendra Shrishrimal Address : Flat No. 09, 3rd Floor, "Viraj Happy Homes" Apartment, Peth Road-Nasik constructed on Plot No. 7 B, S. No. 35/21B, Makhamalabad Shiwar-Nasik, Tal. Dist-Nasik.	Flat No. 09, 3rd Floor, "Viraj Happy Homes" Apartment, Peth Road-Nasik constructed on Plot No. 7 B, S. No. 35/21B, Makhamalabad Shiwar-Nasik, Tal. Dist-Nasik. Boundaries : North : Duct, Lift, Staircase, Flat No. 10   South : Marginal Space   East : Passage, Staircase, Flat No. 12   West : Marginal Space Date of Demand Notice : 03.11.2022   Date of Possession : 20.02.2023   Type of possession : Symbolic • EMD Amount to be paid in favour of / A/c No. / IFSC Code, etc. : Bank Of India, Indrakund Branch, A/C No. 08149020000033, IFSC : BKID000814 • E-mail Id / Contact No. of Authorized Officer : Indrakund.Pune@bankofindia.co.in, 0253-2516103 (Amount outstanding Rs. 15.01 lakhs + uncharged interest, legal expenses & cost and other charges etc. from 28.11.2022)	18.90 1.89

**Terms & Conditions :** (1) E-Auction is being held on AS IS WHERE IS, AS IS WHAT IT IS, WHATEVER IS THERE IS AND WITHOUT RECOURSE BASIS with all the known and not known encumbrances and the Bank is not responsible for title, condition or any other fact affecting the asset. The details shown above are as per records available with the Bank. The auction bidder should satisfy himself about actual measuring and position of assets. The actual measures and position of asset may differ and authorized officer may not be held responsible for that. Auction sale / bidding would be only through "Online Electronic Bidding" process through the website <https://www.mscecommerce.com> (2) EMD Amount be directly paid to MSTC vide generated challan. EMD E wallet should reflect the EMD Amount before start of E-Auction process in order to participate in bidding. (3) Date and time of Auction on 26/06/2023 between 11.00 AM to 5.00 PM. (IST). Unlimited extension of 10 Minutes each. (4) Auction would commence at Reserve Price, as mentioned above. Bidders shall improve their offers in multiples of Rs. 10,000/- (5) The intending bidders should hold a valid email ID and register their names at portal <https://www.mscecommerce.com> and get their User ID and password free of cost from MSTC whereupon they would be allowed to participate in online e-auction. (6) Prospective bidders may avail online training on E-Auction from MSTC Contact Persons Mr. Argha Sengupta (M) +91 9231690249 (e-mail) argha@mstcindia.co.in, Mr. Rakesh Ranjan on (M) +91 9911 700233 (e-mail) ranjan@mstcindia.co.in. (7) Earnest Money Deposit (EMD) 10% of reserve price shall be payable through RTGS / NEFT / Fund Transfer to credit the same to MSTC vide generated challan. (8) The BID Forms should be uploaded online along with acceptance of terms and conditions of this notice and EMD remittance details (UTC No.), the copy of PAN card issued by Income Tax Department and bidders identity proof and proof of residence such as copy of the passport, election commission card, ration card, driving license etc. on or before last date of submission. (9) EMD amount shall be adjusted in case of the highest / successful bidder, otherwise refunded to E wallet on finalization of sale. The EMD shall not carry any interest. (10) Interested parties can inspect the assets at site tentatively on 23/06/2023 between 11.00 AM to 4.00 PM. For inspection of assets please contact Respective Branch. (11) The highest / successful bidder shall have to deposit 25% of the sale price, adjusting the EMD already paid, immediately/ latest by the next working day to concerned branch mentioned against the property of the acceptance of the bid price by the officer and the balance 75% of the sale price to be deposited on or before 15th day of the sale or within such an extended period as agreed upon in writing by and solely at the discretion of the Authorized Officer. In case of default in payment by the successful bidder, the amount already deposited by the bidder shall be liable to be forfeited and assets shall be put to re-auction and the defaulting bidder shall have no claim right in respect of asset / amount. (12) The highest bidder shall be declared to be the successful bidder / purchaser of the assets mentioned herein provided otherwise he is legally qualified to bid. (13) Nothing in this notice constitutes or will be deemed to constitute any commitment or representation on the part of the Bank to sell the above assets. Bank/Authorized Officer reserves the right to cancel the sale for any reason it may deem fit or even without assigning any reason and such cancellation shall not be called in question by the bidders. (14) The purchaser shall bear the applicable stamp duties/additional stamp duty / transfer charges, fee etc. and also all the statutory / non statutory dues, taxes, assessment charges, fees etc. owing to anybody. (15) The intending bidders should make their own independent inquiries regarding the encumbrances, title of the assets/ put on auction and claims / rights / dues / effecting the asset, before submitting bid. The asset is being sold with all the existing and future encumbrances whether known or unknown to bank. The authorized officer / Secured creditor shall not be responsible in any way for any third party claims / right / dues. (16) Payment of sale consideration by the successful bidder to the bank will be subject to TDS under Section 194-1A of Income Tax Act 1961 and TDS is to be made by the successful bidder only at the time of deposit of remaining 75% of the bid amount (It not applicable then please delete it). (17) Any dispute/differences arising out of sale of the asset offered for sale shall be subject to the exclusive jurisdiction of the Courts/ Tribunals at Aurangabad only. (18) Bidders should visit <https://baipi.in> and <http://www.mscecommerce.com> for registration and bidding guidelines. (19) In the event of inconsistency between English version and Marathi version of the notice the English version shall prevail.

**STATUTORY 30 DAYS SALE NOTICE UNDER RULE 6(2) AND 9(1) OF THE SARFAESI ACT, 2002**  
The borrower / guarantors / mortgagors are hereby notified to pay the sum as mentioned above along with interest, other charges and ancillary expenses before the date of e-Auction, failing which the asset will be auctioned / sold and balance dues, if any, will be recovered with interest and cost.

**Special Instruction / Caution**  
Bidding in the last minutes / seconds should be avoided by the bidders in their own interest. Neither Bank of India nor the Service provider will be responsible for any lapses / failure (Internet failure, Power failure, etc.) on the part of the vendor, in such cases. In order to ward off such contingent situation, bidders are requested to make all the necessary arrangements / alternatives such as back-up power supply and whatever else required so that they are able to circumvent such situation and are able to participate in the auction successfully.

**Date : 24/05/2023**  
**Place : Nashik**  
Sd/-  
Authorized Officer, Bank of India

**Truck driver crashes into White House barrier, held**

AP / Washington

Police have arrested a man they believe intentionally crashed a U-Haul truck into a security barrier at a park across from the White House.

The box truck's driver smashed into the barrier near the north side of Lafayette Square on Monday around 10 pm, Secret Service spokesman Anthony Guglielmi said in a statement. No one was injured.

Officers from the Secret Service and the Metropolitan Police Department searched the truck after the crash. Video posted by WUSA-TV shows a police officer at the scene picking up and inventorying several pieces of evidence from the truck, including a Nazi flag. Based on a preliminary

**Police at the scene picked up several pieces of evidence from the truck, including a Nazi flag**

investigation, investigators believe the driver "may have intentionally struck the security barriers at Lafayette Square," Guglielmi said. Authorities offered no additional details about the possible motive and had not released the driver's identity.

The US Park Police said the man was arrested on multiple charges, including threatening to kill, kidnap or inflict harm on a president, vice president or member of their family; assault with a dangerous weapon; reckless driving; destruction of federal property; and trespassing.

**SUMMIT SECURITIES LIMITED**  
CIN: L65921MH1997PLC194571  
Registered Office: 213, Bezzola Complex, B Wing, 71, Sion-Trombay Road, Chembur, Mumbai - 400071  
Tel Nos.: +91-22-46098668 / 69  
Website: www.summitsecurities.net; Email: investors@summitsecurities.net, compliance@summitsecurities.net  
Extract of Audited Consolidated Financial Results for the quarter and year ended March 31, 2023  
(Rs. In Lakhs except EPS)

Sl. No.	Particulars	Quarter Ended		Year Ended	
		31.03.2023 (Refer note 3)	31.03.2022 (Refer note 3)	31.03.2023	31.03.2022
1	Total Income	745.54	721.90	5,053.94	7,499.85
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax Exceptional and/or Extraordinary items)	586.93	357.13	4,699.86	7,111.09
3	Net Profit / (Loss) for the period before Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	586.93	357.13	4,699.86	7,111.09
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	507.46	265.14	3,706.15	5,083.09
5	Total Comprehensive Income for the period (Comprising profit for the period (after tax) and other comprehensive income (after tax))	(14,967.27)	(137,845.65)	62,408.66	(45,461.46)
6	Equity Share Capital (Face value Rs. 10 per share)	1,090.18	1,090.18	1,090.18	1,090.18
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year			509,492.05	447,083.40
8	Earnings per equity share (₹) (not annualised) : (i) Basic EPS (ii) Diluted EPS	4.65 4.65	2.43 2.43	34.00 34.00	46.63 46.63

Note:  
1) The above results were reviewed and recommended by the Audit Committee and approved by the Board of Directors at their respective meetings held on May 23, 2023. The Statutory Auditors of the Company have conducted audit of the annual results for the year ended March 31, 2023.  
2) This statement has been prepared in accordance with the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 (Ind AS) prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 and other recognised accounting practices and policies to the extent applicable.  
3) The figures for the quarter ended March 31, 2023 and March 31, 2022 are the balancing figures between audited figures in respect of full financial year and the unaudited year to date figures upto the end of the third quarter published, which were subject to limited review by the Statutory Auditors.  
4) The above is an extract of the detailed format of Audited Financial Results for the quarter and year ended March 31, 2023, filed with the stock exchanges under Regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Financial Results for the quarter and year ended March 31, 2023 are available on the websites of the Stock Exchange(s) at [www.bseindia.com](http://www.bseindia.com), [www.nseindia.com](http://www.nseindia.com) and also on the Company's website [www.summitsecurities.net](http://www.summitsecurities.net).  
5) Key Audited Standalone Financial Information of the Company is as under:  
(Rs. In Lakhs except EPS)

Particulars	Quarter Ended		Year Ended	
	31.03.2023 (Audited) (Refer note 3)	31.03.2022 (Audited) (Refer note 3)	31.03.2023 (Audited)	31.03.2022 (Audited)
Total Income	414.21	399.85	2,608.73	3,048.56
Profit before Tax	315.72	259.71	2,363.20	2,782.03
Profit after Tax	270.70	194.88	1,942.72	1,983.43

For Summit Securities Limited  
Sd/-  
Ramesh Chandak  
Chairman  
DIN: 00026581

Place: Mumbai  
Date: May 23, 2023

**PCS PCS TECHNOLOGY LIMITED**  
TECHNOLOGY  
Registered Office: 82/6/1, Solar Park, Shop No.6, Pune-Alandi Road, Dattanagar, Dighi- Pune- 411015  
Corp. Office: 7<sup>th</sup> & 8<sup>th</sup> Floor, Technocity, Plot No. X-53, Mahape, Navi Mumbai-400 710.  
Tel. No.: 022-41296111 • Fax: 91224129082 • Website: www.pcsstech.com  
• Email: investors@pcsstech.com • CIN: L74200MH1981PLC024279

**EXTRACTS OF CONSOLIDATED AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED 31<sup>st</sup> MARCH 2023.**  
(Rs. in lakhs)

SN	Particulars	Consolidated					
		Quarter ended		Financial Year Ended			
		31.03.2023	31.12.2022	31.03.2022	31.03.2023	31.03.2022	31.03.2022
1	Total Income from Operations	80.02	82.61	72.12	304.90	270.34	
2	Net Profit / (Loss) for the period before tax	11.11	35.25	16.31	77.09	105.07	
3	Net Profit / (Loss) for the period after tax	(2.44)	24.57	9.21	39.69	85.82	
4	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax))	(2.34)	24.65	13.25	40.00	89.99	
5	Equity Share Capital	2,095.07	2,095.07	2,095.07	2,095.07	2,095.07	
6	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	NA	NA	NA	2,220.42	2,180.40	
7	Basic & Diluted Earnings Per Share (of Rs.10/-each) (not annualised *) (before extraordinary items)	0.01*	0.12*	0.04*	0.19	0.41	

The Financial details on Standalone basis are as under

SN	Particulars	Standalone				
		Quarter ended		Financial Year Ended		
		31.03.2023	31.12.2022	31.03.2022	31.03.2023	
1	Total Income from Operations	78.53	81.58	71.12	300.33	266.22
2	Profit before tax	9.76	34.52	15.92	73.24	102.21
3	Profit after tax	(3.41)	24.07	8.96	36.95	83.63

Notes:  
1) The above is an extract of the detailed format of Quarterly and Nine Months Ended Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly and Nine Months Ended Financial Results are available on the websites of the Stock Exchange ([www.bseindia.com](http://www.bseindia.com)) and the listed entity ([www.pcsstech.com](http://www.pcsstech.com)).  
2) The above audited financial results after being reviewed by the Audit committee were approved by the Board of Directors in their meeting held on 23.05.2023  
3) Figures for the quarter ended 31.03.2023 and 31.03.2022 are the balancing figures between year ended audited figures and the nine months ended 31.12.2022 and 31.12.2021 respectively, which were subject to limited review.  
4) Based on the Management approach as defined under Ind-AS 108, Operating segments, the Company operates in one business segment i.e. ITes related Facility Management Segment, as such it is the only reportable business segment. Since "Revenue from IT enabled services" are much lower as a result of which "Other income" exceeds "Revenue from Operations"  
5) The Company adopted Indian Accounting Standards (Ind-AS) from April 1, 2017 and accordingly these financial results have been prepared in accordance with the recognition and measurement principles laid down in the Ind-AS 34 "Interim Financial Reporting" prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 read with the relevant rules issued thereunder and other accounting principles generally accepted in India. Financial for the quarter have been prepared in accordance with the recognition and measurement principles of Ind-AS 34.  
6) The Financials Results (Standalone and Consolidated) have been prepared in accordance with principles of Indian Accounting Standard (Ind-AS) as specified by ICAI & section 133 of The Companies Act 2013.  
7) The Company, in the past has invested funds in Bonds. The Market Value/Resale value of some of the bonds on Mark-to-Market basis have varied in earlier quarters/year. Accordingly the resultant value arrived on Mark-to-Market basis amounting to Rs.12.85 Lacs for the current quarter & Rs.5.08 Lacs for the financial year ended 31.03.2023 has been accounted and classified under "Impairment Loss / (Gain) on financial instruments and Exceptional Items".  
8) The Statutory Auditors of the Company have carried out the limited review and have issued their unmodified opinion on the financial statements.  
9) Figures of the previous periods have been regrouped/ rearranged wherever necessary to make them comparable with current period's classification.

Place : Mumbai  
Date : 23.05.2023  
For PCS Technology Limited  
Authorized Signatory,  
CONCEPT







## आतड्यांच्या आरोग्यासाठी बदाम उपयुक्त



**कॅलिफोर्निया** : बदामामध्ये आरोग्यास आवश्यक असलेल्या पोषक घटकांचा समावेश असल्याने डॉक्टर आपल्याला त्याचे नियमित सेवन करण्याचा सल्ला देतात. आकाराने लहान असलेल्या या सुकामेव्याचे आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत. दररोज प्रमाणात बदाम संशोधनात दिसून आले आहे. 'अरमंड बोर्ड ऑफ कॅलिफोर्निया'च्या संशोधकांनी याबाबत संशोधन केले असून 'दि अमेरिकन जर्नल ऑफ क्लिनिकल



न्यूरेशन' या नियतकालिकामध्ये हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे. दररोज ५६ ग्रॅम बदाम खाल्ल्याने आतड्यांचे आरोग्य सुधारू शकते, असा दावा या संशोधकांनी केला आहे. बदामामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन, फायबर आणि ओमेगा ३ हे घटक आहेत. त्याशिवाय प्रथिने,

अँटी-ऑक्सिडंटसही असतात. फायबर आणि ओमेगा ३ हे घटक आतड्यांसाठी उपयुक्त असल्याचे या संशोधकांनी सांगितले.

बुटीरेंट हे आतड्याच्या आरोग्यासाठी महत्त्वाचे आहे, कारण ते कोलनच्या पेशींसाठी इंधनाचे प्राथमिक स्रोत म्हणून कार्य करते, त्यांना योग्यरीत्या आणि चांगल्या प्रकारे कार्य करण्यास अनुमती देते. पोषक द्रव्ये शोषून घेण्याची प्रक्रिया सुरु करण्यासाठी आतड्याला सिग्नल देण्यातही ते सामील आहे. बुटीरेंट हे एक प्रकारचे फॅटी अॅसिड आहे. बदामामुळे आहारातील फायबर वाढल्याने ब्युटीरेंटची पातळी वाढते, ज्याचा आपल्या आतड्यांच्या आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतो, असे संशोधकांनी सांगितले.

**निस्तोज केस ? चेहेयावर पिंपल्स ? ऍसिडिटी ? डोकेदुखी ? थकवा? सतत होणारी चिडचिड ?**

**रोज घ्या बेस्ट टॉनिक तन्वीशता टॅब्लेट्स**

तन्वी क्लिनिक | तन्वी घंटाळी हाणे : 9769695892 | फ्री फोन कन्सल्टेशन : 9137231554 | होम डिलिव्हरी रोज फ्री डेकअप | तन्वी दादर : 9833683621 | फ्री व्हाट्सअप कन्सल्टेशन : 9820075812 | 9820075813

## आयपीएल सामन्यांवरील सट्टेबाजीचे धागेदोरे दुबईपर्यंत

### पुणे पोलिसांकडून

### नागपूर, मुंबईत तपास

पुणे : आयपीएल क्रिकेट सामन्यावर सट्टा घेणाऱ्या सट्टेबाजांना पुणे पोलिसांच्या खंडणीविरोधी पथकाने नुकतीच अटक केली. या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली असून, आरोपींमध्ये शहरातील एका पबच्या मालकासह बड्या सट्टेबाजाचा समावेश आहे. आयपीएल सामन्यांवरील सट्टेबाजीचे धागेदोरे दुबई, नागपूर, मुंबई या शहरात असल्याचे उघडकीस आले आहे.

कोर्टव्यातील एका सदनिकेत छाप टाकून खंडणी विरोधी पथकाने शनिवारी रात्री वसमी हनीफ शेख (वय ३९, रा. साईबावानगर, कोढवा खुर्द), इकाम मकसुद मुल्ला (वय २६, रा. मदन सोसायटी, चोरपडे पेठ) आणि मुसाबिन मेहमुद बाशाइब (वय ३५, रा. सोमवार पेठ) यांना अटक केली. याप्रकरणी जितेश मेहता (रा. पुणे) आणि अक्षय तिवारी (रा. इंदूर, मध्यप्रदेश) यांच्या विरुद्ध गुहा दाखल करण्यात आला आहे. आरोपी जितेश मेहता हा पबमालक आहे. इंदूरमधील सट्टेबाज अक्षय तिवारी याच्याशी मेहताचे लागेबांधे आहेत.

या प्रकरणात अटक करण्यात आलेले आरोपी शेख, मुल्ला, बाशाइब यांची मंगळवारी (२३ मे) पोलीस कोर्टात संपली. त्यानंतर तिघांना शिवाजीनगर न्यायालयात हजर करण्यात आले. तपासासाठी तिघांच्या पोलीस कोर्टात वाढ करण्याची विनंती पोलिसांनी केली. न्यायालयाने तिघांच्या पोलीस कोर्टात वाढ करण्याचे आदेश दिले. आरोपींनी सट्टेबाजासाठी तीन इमेल आयडीचा वापर केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. इंदूरमधील सट्टेबाज तिवारी याचे बँक खाते गोठविण्याची प्रक्रिया पोलिसांनी सुरु केली आहे.

### हेल्मेट सवतीबाबत

### बनावट संदेश

पुणे : जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आदेशानुसार शहर आणि परिसरात हेल्मेट परिधान न करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करण्यात येणार असल्याचा संदेश मंगळवारी दिवसभर समाजमाध्यमांतून प्रसारित करण्यात आला. मात्र, असे कोणत्याही प्रकारचे आदेश देण्यात आले नसल्याची स्पष्टीकती जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी केली. त्यामुळे हा संदेश बनावट असल्याचे स्पष्ट झाले आहे.

पुणे जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार उद्यापासून सलग तीन दिवस पुण्यात हेल्मेट कारवाई होणार आहे. त्याकरिता ६०० अतिरिक्त वाहतूक पोलीस नेमण्यात आले आहेत. प्रभावी अंमलबजावणी होणार आहे. सर्वांनी सतर्क राहावे, असा संदेश मंगळवारी दिवसभर समाजमाध्यमांतून प्रसारित करण्यात आला. याबाबत जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांना विचारले असता, हा संदेश बनावट असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

## मिळकतकरावर ४० टक्के सवलतीचा मसुदा तयार

### लोकसत्ता प्रतिनिधी

**पुणे** : मिळकतकरावर चाळीस टक्क्यांची सवलतीची अंमलबजावणी करण्यासाठी कायद्यामध्ये बदल करावा लागणार असून त्यासंदर्भातील मसुदा महापालिकेच्या काराकारी आणि कर संकलन विभागाकडून सुरु झाली. मात्र, कायदेशीर मान्यतेच्या दृष्टीने मसुदा करून तो राज्य शासनाकडे पाठविण्यात यावा, असे स्पष्ट करण्यात आले होते. त्यानुसार काराकारी आणि कर संकलन विभागाने मसुदा तयार केला आहे. हा मसुदा मान्यतेसाठी विधी समितीपुढे ठेवण्यात आला आहे. विधी समितीच्या मान्यतेनंतर स्थायी समिती आणि त्यानंतर मुख्य सभेच्या मान्यतेनंतर मसुदा राज्य शासनाकडे पाठविण्यात येणार आहे.

महापालिकेकडून निवासी मिळकतींना स्ववापरासाठी देण्यात येणारी ४० टक्के सवलत कायम ठेवण्यात आली आहे. १ एप्रिल २०१९ पूर्वीच्या निवासी आणि बिगरनिवासी मिळकतींना देखभाल-दुरुस्तीसाठी देण्यात येणारी १५ टक्के वजावट रद्द करून दहा टक्के वजावट देण्यात येणार आहे. या दोन्ही निर्णयांची अंमल बजावणी १ एप्रिल २०२३ पासून करण्यात येणार आहे.

त्यानुसार ही प्रक्रिया सुरु झाली असून सवलतीचा लाभ घेण्यासाठी १५ सप्टेंबर पर्यंत आवश्यक कागदपत्रांसह मिळकत धारकांना अर्ज

### मसुदा काय ?

घरमालक स्वतः राहात असलेल्या मिळकतीचे वाजवी भाडे ६० टक्के गृहीत धरून ४० टक्के सवलत निवासी मिळकतींना देण्यात यावी. १ ऑगस्ट २०१९ पासून सवलतीच्या रकमेची वसुली पूर्वलक्षी प्रभावाने करण्यात येऊ नये, देखभाल दुरुस्तीसाठीची १५ टक्के वजावट रद्द करण्यात यावी तसेच पाच टक्के फरकाच्या रकमेची वसुली ३१ मार्च २०२३ पर्यंत माफ करावी, असा हा मसुदा आहे.

**दि न्यू इन्डिया एश्योरन्स कंपनी लिमिटेड**  
The New India Assurance Co. Ltd

नोंदणीकृत आणि मुख्य कार्यालय - ८७, एम.जी. रोड, फोर्ट, मुंबई - ४०००१  
CIN Number: L68000MH1919G01000526 | IRDAI Registration Number: 190

हे आमच्या RFP क्रमांक NIAUC/FAC/TDS/01/2023-24 च्या संदर्भात आहे: दि न्यू इन्डिया एश्योरन्स कंपनी लिमिटेड यातील सध्याचे ऑनलाइन बोली आमंत्रित करते:-

क्र.	निविदा नाव	निविदा क्रमांक	सादर करण्याची अंतिम तारीख आणि वेळ
१	टीडीएस/टीडीएस अंमलबजावणी एंड द एंड सोल्युशन आणि सेवा प्रदान करण्यासाठी टीडीएस सल्लागाराच्या सध्याच्यासाठी आरक्षण	NIAUC/FAC/TDS/01/2023-24	१६.०६.२०२३, संध्याकाळी ५:००

सहभागी विक्रेत्यांनी ई-प्रोच्योरमेंट पोर्टलद्वारे कोट करणे आवश्यक आहे. URL: <https://tenderwinz.com/NIAEPROC> आहे. निविदा वेळळ ऑनलाइन पद्धतीनेच स्वीकारण्या जातील. अर्जिक तपशीलासाठी, परिशिष्ट/ शुद्धीकरण आरण्या <https://newindia.co.in> या वेबसाइटला भेट द्या. DGM (CFAC - DIRECT TAX)

**Ph.D. Admissions Open 2023-24**

**MIT-WPU** | Dr. Vishwanath Karad | **MIT WORLD PEACE UNIVERSITY** | PUNE

**A University for Students' Life Transformation**

MIT-WPU is looking for bright and dedicated candidates interested in research to join as Full-Time/Part-Time Ph.D. scholars for the academic year 2023-24, Autumn semester. Full time Ph.D. scholars will get stipends of Rs. 31,000 for initial two years and Rs. 35,000 for next two years (Conditions apply)

Computer Engineering	Public Health
Electronics & Communication Engineering	Business Administration
Mechanical Engineering	Sustainability Studies
Civil Engineering	Consciousness Studies
Petroleum Engineering	Chemistry
Chemical Engineering	English
Physics	Sociology
Mathematics	Commerce
Biotechnology	Economics
Biochemistry	Education
Microbiology	Design
Computer Science	Law
Pharmacy	Visual arts

MIT-WPU also offers the following Ph.D. programs in association with Automotive Research Association of India (ARAI)

- Mechanical Engineering
- Computer Engineering
- Electronics & Communication Engineering

Candidates with relevant automotive domain experience are encouraged to apply

Eligibility, Selection criterion, Reservation and Relaxations as per UGC norms. Apply online within 20 days from the release of the advertisement.

Phone: 020-71177137 | WhatsApp: 9881492848 | Mail id: admissions@mitwpu.edu.in  
Website: mitwpu.edu.in | Address: MIT-WPU, Paud Road, Kothrud, Pune

**PCS PCS TECHNOLOGY LIMITED**

Registered Office: 82/6/1, Solar Park, Shop no.6, Pune-Alandi Road, Dattanagar, Dighi- Pune- 411015  
Corp. Office: 7<sup>th</sup> & 8<sup>th</sup> Floor, TechnoCity, Plot No. X-5/3, Mahape, Navi Mumbai- 400 710.  
Tel.: No. 022-41296111 | Fax: 91224129082 | Website: www.pcsstech.com  
Email: investorsgrievances@pcsstech.com • CIN: L74200MH1981PLC024279

### EXTRACTS OF CONSOLIDATED AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED 31<sup>st</sup> MARCH 2023.

SN	Particulars	Consolidated (Rs. in lakhs)					
		Quarter ended			Financial Year Ended		
		31.03.2023	31.12.2022	31.03.2022	31.03.2023	31.03.2022	
		Audited	Unaudited	Audited	Audited	Audited	
1	Total Income from Operations	80.02	82.61	72.12	304.90	270.34	
2	Net Profit / (Loss) for the period before tax	11.11	35.25	16.31	77.09	105.07	
3	Net Profit / (Loss) for the period after tax	(2.44)	24.57	9.21	39.69	85.62	
4	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	(2.34)	24.65	13.25	40.00	89.99	
5	Equity Share Capital	2,095.07	2,095.07	2,095.07	2,095.07	2,095.07	
6	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	NA	NA	NA	2,220.42	2,180.40	
7	Basic & Diluted Earnings Per Share (of Rs. 10/-each) (not annualised *) (before extraordinary items)	(0.01)*	0.12*	0.04*	0.19	0.41	

### The Financial details on Standalone basis are as under

SN	Particulars	Standalone					
		Quarter ended			Financial Year Ended		
		31.03.2023	31.12.2022	31.03.2022	31.03.2023	31.03.2022	
		Audited	Unaudited	Audited	Audited	Audited	
1	Total Income from Operations	78.53	81.58	71.12	300.33	266.22	
2	Total before tax	9.76	34.52	15.92	73.24	102.21	
3	Profit after tax	(3.41)	24.07	8.96	36.95	83.63	

### Notes:

- The above is an extract of the detailed format of Quarterly and Nine Months Ended Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly and Nine Months Ended Financial Results are available on the websites of the Stock Exchange ([www.bseindia.com](http://www.bseindia.com)) and the listed entity ([www.pcsstech.com](http://www.pcsstech.com)).
- The above audited financial results after being reviewed by the Audit committee were approved by the Board of Directors in their meeting held on 23.05.2023
- Figures for the quarter ended 31.03.2023 and 31.03.2022 are the balancing figures between year ended audited figures and the nine months ended 31.12.2022 and 31.12.2021 respectively, which were subject to limited review.
- Based on the Management approach as defined under Ind-AS 108, Operating segments, the Company operates in one business segment i.e. ITes related Facility Management Segment, as such it is the only reportable business segment. Since "Revenue from IT enabled services" are much lower as a result of which "Other Income" exceeds "Revenue from Operations"
- The Company adopted Indian Accounting Standards (Ind-AS) from April 1, 2017 and accordingly these financial results have been prepared in accordance with the recognition and measurement principles laid down in the IND-AS 34 'Interim Financial Reporting' prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 read with the relevant rules issued thereunder and other accounting principles generally accepted in India. Financial for the quarter have been prepared in accordance with the recognition and measurement principles of Ind-AS 34.
- The Financials Results (Standalone and Consolidated) have been prepared in accordance with principles of Indian Accounting Standard (IndAS) as specified by ICAI & section 133 of The Companies Act 2013.
- The Company, in the past has invested funds in Bonds. The Market value/Resale value of some of the bonds on Mark-to-Market basis have varied in earlier quarters/year. Accordingly the resultant value arrived on Mark-to-Market basis amounting to Rs. 12.85 Lacs for the current quarter & Rs. 5.08 Lacs for the financial year ended 31.03.2023 has been accounted and classified under "Impairment Loss / (Gain) on financial instruments and Exceptional Items".
- The Statutory Auditors of the Company have carried out the limited review and have issued their unmodified opinion on the financial statements.
- Figures of the previous periods have been regrouped/ rearranged wherever necessary to make them comparable with current period's classification.

Place : Mumbai  
Date : 23.05.2023

For PCS Technology Limited  
Authorized Signatory.  
CONCEPT

## पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पिंपरी-४९९०९८

पदव्युत्तर संस्था यशवंतराव चव्हाण स्मृति रूग्णालय  
संत तुकारामनगर, पिंपरी-१८

जाहिरात क्र. ७९ /२०२३

दरमहा एकत्रीत मानधनावर तात्पुरत्या स्वरूपात विविध डॉक्टरांची पदे भरणेबाबत..

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या पदव्युत्तर संस्था यशवंतराव चव्हाण स्मृति रूग्णालयामध्ये कनिष्ठ निवासी, वैद्यकिय अधिकारी (सी.एम.ओ./शिफ्ट ड्युटी (आय.सी.यू./पोस्टमार्टम सेंटर)/बी.टी.ओ) यांच्या मानधनावरील नेमणुका फक्त ६ महिने कालावधीसाठी तात्पुरत्या हंगामी स्वरूपाच्या, भरणेबाबत प्रस्तुत जाहिरातीत नमुद केलेल्या पदांची शैक्षणिक अर्हता व इतर बाबींची पूर्तता करणा-या पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

अर्जांमध्ये चुकीची अथवा खोटी माहिती सादर करणा-या उमेदवारांना निवडीच्या कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरविणेत येईल. पदनाम, पदसंख्या, एकत्रित मानधन व आरक्षण खालीलप्रमाणे...

कनिष्ठ निवासी एकूण मंजूर पदे -५६,

अ. क्र.	विभाग निहाय पदाचे नाव	एकूण पदे	अनु. जाती	अनु. जमाती	विजाअ	भज-ब	भज-क	भज-ड	विमा प्र	इमाव	आ.दु.घ	खुला
		१००%	१३%	७%	३%	२.५%	३.५%	२%	२%	१९%	१०%	३८%
१	मेडीसीन	१४	०२	०१	०१	-	०१	-	-	०३	०१	०५
२	गर्नेयन्स	०७	०१	-	०१	-	-	-	-	०१	०१	०३
३	न्युरोसर्जरी	०२	०१	-	-	-	-	-	-	-	-	०१
४	डायलेसिस	०२	०१	-	-	-	-	-	-	-	-	०१
५	बालरोग ICU	०३	०१	-	०१	-	-	-	-	-	-	०१
६	इमर्जन्सी वॉर्ड	०३	०१	-	०१	-	-	-	-	-	-	०१
७	आय.सी.यु	१८	०२	०१	०१	०१	०१	-	-	०३	०२	०७
८	उरोरोग	०२	०१	-	-	-	-	-	-	-	-	०१
९	क्ष किरण कक्ष	०२	०१	-	-	-	-	-	-	-	-	०१
	एकूण	५३	११	०२	०५	०१	०२	-	-	०७	०४	२१

वैद्यकिय अधिकारी सी.एम.ओ एकूण मंजूर पदे-५, वैद्यकिय अधिकारी शिफ्ट ड्युटी एकूण मंजूर पदे-३ व वैद्यकिय अधिकारी बी.टी.ओ एकूण पदे-०२

अ. क्र.	विभाग निहाय पदाचे नाव	एकूण पदे	अनु. जाती	अनु. जमाती	विजाअ	भज-ब	भज-क	भज-ड	विमाप्र	इमाव	आ.दु.घ	खुला
		१००%	१३%	७%	३%	२.५%	३.५%	२%	२%	१९%	१०%	३८%
१	सी.एम.ओ	०५	०१	-	-	-	०१	-	-	०१	-	०२
२	वैद्यकिय अधि. शिफ्टड्युटी (पोस्टमार्टमसेंटर)	०३	०१	-	-	-	०१	-	-	-	-	०१
३	ब्लड बँक बी.टी.ओ	०२	०१	-	-	-	-	-	-	-	-	०१
	एकूण	१०	०३	-	-	-	०२	-	-	०१	-	०४

शैक्षणिक अर्हता व अनुभवानुसार द्यावयाचे दरमहा मानधन

अ. क्र.	पदनाम	शैक्षणिक अर्हता	एम.बी. बी.एस.	संबंधीत विषयाचा डिप्लोमा	संबंधीत विषयांची पदवी
१	कनिष्ठ निवासी	मान्यता प्राप्त विद्यापिठाकडील MBBS पदवी उत्तीर्ण तसेच एम.एम.सी.रजि. अद्ययावत असणे आवश्यक.	६४५५१/-	-	-
२	क्ष किरण कक्ष	मान्यता प्राप्त विद्यापिठाकडील MBBS पदवी उत्तीर्ण तसेच एम.एम.सी.रजि. आवश्यक आहे. तसेच संबंधित विभागात कामाचा अनुभव असणे आवश्यक.	६४५५१/-	-	-

वैद्यकिय अधिकारी सी.एम.ओ/शिफ्ट ड्युटी/बी.टी.ओ.

अ.क्र.	विभागनिहाय पदाचे नाव	शैक्षणिक अर्हता	दरमहा मानधन रक्कम
१	वैद्यकिय अधिकारी सी.एम.ओ.	मान्यता प्राप्त विद्यापिठाकडील MBBS पदवी उत्तीर्ण.एम.एम. सी रजि. अद्ययावत असणे आवश्यक.	७५०००/-
२	वैद्यकिय अधिकारी शिफ्टड्युटी (पोस्टमार्टमसेंटर)	मान्यता प्राप्त विद्यापिठाकडील MBBS पदवी उत्तीर्ण एम.एम. सी रजि. अद्ययावत असणे आवश्यक.	७५०००/-
३	ब्लड बँक वैद्यकिय अधिकारी (बी.टी.ओ)	मान्यता प्राप्त विद्यापिठाची MBBS/DCP उत्तीर्ण व FDA approved, MD path प्राधान्य. एम.एम. सी रजि. अद्ययावत असणे आवश्यक.	एमबीबीएस-७५०००/- पदविका-८००००/-

उमेदवारांनी विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज भरण्यापूर्वी तसेच अधिक माहितीसाठी [www.pcmindia.gov.in](http://www.pcmindia.gov.in) या संकेतस्थळावर जाऊन सविस्तर जाहिरात अभ्यासावी, भरावयाची सर्व माहिती आपलेकडे उपलब्ध आहे याची खात्री करावी व नंतरच उमेदवाराने ऑनलाईन अर्ज भरावा. विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्जांशिवाय अन्य कोणत्याही प्रकारचे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. तरी अधिक माहितीसाठी [www.pcmindia.gov.in](http://www.pcmindia.gov.in) या संकेतस्थळावर भेट द्यावी.

जाहिरात क्र. ७९ /२०२३

वेबसाईट - [www.pcmindia.gov.in](http://www.pcmindia.gov.in)  
क्र.वायसीएमएच/२९/कावि/२२५/२०२३  
दिनांक- १९/०५/२०२३.

सही/-  
(शेखर सिंह)  
आयुक्त  
पिंपरी चिंचवड महानगरपालिका  
पिंपरी - ४९१०९८.



Waaree Renewable Technologies Limited  
(Formerly Known as Sangam Renewables Limited)

**WAAREE | RTL**  
Execution with Pace & Comfort

## Unleashing the potential of renewable energy paving the way for a sustainable future



### STATEMENT OF AUDITED FINANCIAL RESULTS (STANDALONE & CONSOLIDATED) FOR THE QUARTER AND YEAR ENDED MARCH 31, 2023

Particulars	Standalone				Consolidated			
	Quarter Ended		Year ended		Quarter Ended		Year ended	
	31-03-2023	31-03-2022	31-03-2023	31-03-2022	31-03-2023	31-03-2022	31-03-2023	31-03-2022
1. Total Income from Operations	6,072.73	7,485.91	34,691.01	16,791.35	6,165.06	7,703.48	35,248.48	16,581.63
2. Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary Items#)	2,125.84	1,068.49	7,980.95	2,595.41	1,962.49	1,076.88	7,701.42	2,121.55
3. Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary Items#)	2,125.84	1,068.49	7,980.95	2,595.41	1,962.49	1,076.88	7,701.42	2,121.55
4. Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary Items#)	1,563.84	800.61	5,940.66	2,040.22	1,227.53	679.41	5,532.27	889.14
5. Total Comprehensive Income for the period (Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax))	1,564.03	802.51	5,942.40	2,046.39	1,227.72	681.32	5,535.01	895.31
6. Equity Share Capital	2,081.48	2,081.48	2,081.48	2,081.48	2,081.48	2,081.48	2,081.48	2,081.48
7. Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	-	9,061.74	3,139.52	-	-	6,331.21	-	9,078.70
8. Earnings Per Share (of Rs. 10/- each) for continuing and discontinued operations) -								
1. Basic:	7.51	3.85	28.54	9.80	5.90	3.25	26.63	4.13
2. Diluted:	7.49	3.85	28.54	9.80	5.88	3.25	26.53	4.13

Note: The above is an extract of the details format of audited financial result for the quarter & year ended March 31, 2023 and it is not a statutory advertisement required under SEBI guidelines. The detail financials is available on the website of the company at [www.waareertl.com](http://www.waareertl.com)

All figures are in Rs Lakhs except for EPS

CIN: L93000MH1999PLC120470 | Register Office:- 504, Western Express-1, Western Express Highway, Borivali(E), Mumbai - 400 066.

Web: [www.waareertl.com](http://www.waareertl.com) | Email: [info@waareertl.com](mailto:info@waareertl.com)

**DreamFolks**  
Your Airport Experience Amplified!



### STATEMENT OF AUDITED CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED 31 MARCH 2023

(₹ in millions, except per share data)

S. No.	Particulars	Quarter ended		Year ended	
		31 Mar-23	31 Dec-22	31 Mar-22	31 Mar-23
		Audited	Unaudited	Audited	Audited
I	Income	2,391.30	2,046.51	994.10	7,765.48
	a) Revenue from Operations	2,377.52	2,040.00	991.66	7,732.52
	b) Other Income	13.78	6.51	2.44	32.96
II	Net Profit for the period before tax (before Exceptional and Extraordinary Items)	340.01	255.43	114.14	974.35
III	Net Profit for the period before tax (after Exceptional and Extraordinary Items)	340.01	255.43	114.14	974.35
IV	Net Profit for the period after tax (after Exceptional and Extraordinary Items)	252.99	189.77	89.82	725.27
V	Total comprehensive income for the period (comprising profit for the period after tax and non-controlling interest and other comprehensive income after tax)	248.80	189.95	95.31	721.42
VI	Equity share capital (Face value of ₹ 2/- per share*)	104.50	104.50	104.50	104.50
VII	Other Equity	-	-	-	1,462.58
VIII	Earnings per equity share (not annualised for quarters)				
	a) Basic	4.84	3.63	1.72	13.88
	b) Diluted	4.65	3.51	1.64	13.32

\*Face value reduced from ₹ 10 to ₹ 2 as a result of split of shares on September 10, 2021

Additional information on standalone financial results is as follows:

(₹ in millions, except per share data)

Sr. No.	Particulars	Quarter ended		Year ended	
		31 Mar-23	31 Dec-22	31 Mar-22	31 Mar-23
		Audited	Unaudited	Audited	Audited
I	Total Income from Operations	2,391.15	2,046.51	994.07	7,765.33
II	Net Profit for the period before Tax	340.26	255.43	114.17	974.60
III	Net Profit for the period after Tax	253.17	189.77	89.85	725.46
IV	Total Comprehensive income for the period	248.97	189.95	95.34	721.61

Notes:

- The above Consolidated financial results for the quarter and year ended March 31, 2023 has been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meeting held on May 23, 2023. The Statutory Auditors of the company have conducted audit of the financial results for the quarter ended March 31, 2023.
- The above results of the Company have been prepared in accordance with the recognition and measurement principle laid down in Indian Accounting Standards-34 "Interim Financial Reporting" ("Ind-AS-34") notified under Section 133 of the Companies Act, 2013, as amended, read with relevant rules thereunder.
- The above is an extract of the detailed format of Financials Results for the quarter and year ended March 31, 2023 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015. The full format of the standalone and Consolidated Financial Results are available on the website of BSE and NSE at [www.bseindia.com](http://www.bseindia.com) and [www.nseindia.com](http://www.nseindia.com) respectively and on the Company's website at [www.dreamfolks.in](http://www.dreamfolks.in).

For and on behalf of the Board

Dreamfolks Services Limited

Sd/-

Liberatha Peter Kalliat

Chairperson and Managing Director

DIN: 06849062

Place: Gurugram

Date: May 23, 2023

Dreamfolks Services Limited

Regd. Office: 22, DDA Flats, Panchsheel Park, Shivalk Road, New Delhi - 110017  
Tel.: 0124-4037306, Email: [investor.support@dreamfolks.in](mailto:investor.support@dreamfolks.in), Website: [www.dreamfolks.in](http://www.dreamfolks.in) Corporate Identity No. (CIN): L51909DL2008PLC177181



**Bank of Maharashtra**  
Pune East Zone : Janamangal Building,  
2<sup>nd</sup> Floor, S. No. 7 A/2, Opp. Kirloskar  
Pneumatics Co Ltd., Hadapsar Industrial  
Estate, Hadapsar, Pune 411 013.

Ph. : 020-24459184 / 24514007 Email : [cmmarc\\_per@mahabank.co.in](mailto:cmmarc_per@mahabank.co.in)

### Possession Notice (Appendix IV under the Act-Rule-8(1))

Whereas the undersigned being the Authorized Officer of the Bank of Maharashtra under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of powers conferred under Sub-Section (12) of Section 13 read with Rule 3 of Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued a Demand Notice dated 22/06/2022 calling upon the Borrower Mr. Pandurang Bhagwan Girhe, Mrs. Vaishali Pandurang Girhe and Mr. Sanjay Bhagwan Girhe, At Shivnagar, Mahadevnagar, Malegaon BK, Tal. Baramati, Dist. Pune to repay the amount mentioned in the notice Rs. 13,40,398/- (Rupees Thirteen Lakhs Forty Thousand Three Hundred and Ninety-Eight Only) plus further interest as per the rates applicable w.e.f. 22.06.2022 plus further interest and cost and expenses thereon within 60 days from the date of the said Notice.

The above mentioned Borrower as well as Guarantor having failed to repay the amount, Notice is hereby given to the Borrower as well as Guarantors and the Public in general that the undersigned has taken Symbolic Possession of the property described herein below in exercise of the powers conferred on him/her under Section 13(4) of the said Act read with Rule 8 of the said Rules on 23/05/2023.

The Borrower/s and Guarantor/s in particular and the Public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the Bank of Maharashtra, Malegaon Branch, Pune for the amount mentioned hereinabove. The Borrower's attention is invited to provisions of sub section (8) of section 13 of the Act in respect of time available, to redeem the secured assets.

The details of the property mortgaged to the Bank and taken possession by the Bank is as follows :

Registered Mortgage of House No. 1806, constructed on all that pieces and parcel of NA land bearing CTS No. 1519, area 174.20 Sq. mtr, total area 186.60 Sq. mtr, situated at Shivnagar, Mahadevnagar, Malegaon BK, Tal. Baramati, Dist. Pune.

Date : 23/05/2023 Chief Manager & Authorised Officer  
Place : Pune Bank of Maharashtra, Pune East Zone

**Godrej**  
Godrej Industries Limited  
CIN: L24241MH1988PLC097781

Regd. Office: "Godrej One", Pirojshanagar, Eastern Express Highway,  
Vikhroli (East), Mumbai - 400079, Maharashtra,  
Tel.: 022-25188010, Fax: 022-25188066  
Website: [www.godrejindustries.com](http://www.godrejindustries.com); Email: [investor@godrejindia.com](mailto:investor@godrejindia.com)

### NOTICE

NOTICE is hereby given that the following Share Certificate is stated to be lost / misplaced / stolen and the registered holder thereof / claimant thereto have applied to the Company for issue of duplicate Share Certificate:

Folio Number	Name of the Shareholder	No. of Shares of (Face Value ₹ 1/- each)	Distinctive Nos.		Share Certificate Number
			From	To	
B003127	Babubhai Bauchand Rupani	42	051169269	051169310	0402876

In case any person has any claims in respect of the above-mentioned shares / any objection(s) for the issuance of Letter of Confirmation in favour of the above stated applicant, he / she / they should lodge their claim(s) or objection(s) within 15 (Fifteen) days of the date of publication of this Notice. If within 15 (Fifteen) days from the date hereof, no claim is received by the Company in respect of the said Share Certificate, a Letter of Confirmation will be issued. The public is hereby cautioned against dealing in any way with the above-mentioned Share Certificate.

For Godrej Industries Limited

Sd/-  
Tejal Jarivala  
Company Secretary & Compliance Officer  
(FCS 9817)  
Place : Mumbai  
Date : May 24, 2023

### Tilak Ventures Limited

CIN: L65910MH1980PLC023000  
Regd. Office: E/109, Crystal Plaza, New Link Road, Opp. Infinity Mall, Andheri (West),  
Mumbai, MH- 400053  
Email id: [tilakfin@gmail.com](mailto:tilakfin@gmail.com), Website : [www.tilakfinance.com](http://www.tilakfinance.com)

### (EXTRACT OF STANDALONE AND CONSOLIDATED AUDITED FINANCIAL RESULT FOR THE QUARTER / YEAR ENDED ON 31ST MARCH, 2023)

Particulars	Amount in Lakhs					
	Quarter ended		Year ended		Quarter ended	
	31.03.2023 Audited	31.03.2022 Audited	31.03.2023 Audited	31.03.2023 Audited	31.03.2022 Audited	31.03.2023 Audited
1 Total Income from operations	257.153	361.126	903.222	273.001	361.126	951.278
2 Net Profit/Loss for the Period Before tax and exceptional items	154.982	-13.674	298.667	140.289	-13.674	283.239
3 Net Profit / (Loss) before tax after exceptional Items	154.982	-13.674	298.667	140.289	-13.674	283.239
4 Net Profit/ (Loss) after Tax and Exceptional Items	108.528	-29.983	243.251	93.494	-29.983	227.480
5 Total Comprehensive Income	-73.283	-83.407	82.946	-141.538	-83.407	13.956
6 Paid-up Equity Share Capital	2228.484	1766.600	2228.484	2228.484	1766.600	2228.484
7 Earning Per Share Basic	0.049	-0.017	0.109	0.042	-0.017	0.102
Diluted	0.049	-0.017	0.109	0.042	-0.017	0.102

Note:

The above is an extract of the detailed format of Audited Standalone & Consolidated Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full financial results are available on Stock Exchange website ([www.bseindia.com](http://www.bseindia.com)) and on the Company's website [www.tilakfinance.wordpress.com](http://www.tilakfinance.wordpress.com)

For Tilak Ventures Limited

Sd/-  
Girraj Kishor Agarwal  
Director  
Place: Mumbai  
Date: 23/05/2023  
DIN: 00290959

**IKF HOME FINANCE LIMITED**  
Plot No.30/A, Survey No.83/1, My Home Twitza, 11th Floor, Diamond Hills, Lumbini Avenue, Beside 400/220/132KV GIS Substation, APIC Hyderabad Knowledge City, Raidurg, Hyderabad-501. Ph: 040-23412083. [www.ikfhomefinance.com](http://www.ikfhomefinance.com)

The below mentioned Borrowers, Co-Borrowers and Guarantors have availed Loan(s) Facility(ies) from IKF Home Finance Limited by mortgaging their Immovable Properties and defaulted in repayment of the same. Consequently to your defaults your Loans were classified as Non Performing Assets by IKF Home Finance Limited and hence all its rights, title, interest, benefits due receivable from you as per document executed by you to avail the said Loan(s) along with the underlying security interest created in respect of the securities for repayment of the same. IKF Home Finance Limited has pursuant to the said Assignment and for the recovery of the outstanding dues, issued Demand Notice under Section 13(2) of the Securitisation and Reconstruction of Financial Asset and Enforcement of Security Interest Act 2002 (The Act). The contents of which are being published herewith as per Section 13(2) of the act read with Rules 3(1) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 as and by way of Alternate Service upon you. Details of the Borrowers, Co-borrowers, Guarantors, Securities, Outstanding Dues, Demand Notice sent under Section 13(2) and Amount claimed there under are given as under:

Name and Address of the Borrower, Co-Borrower, Guarantor and Loan Amount  
BORROWER : Mr. Sunil Kisan Bhosale, Co-Borrower : Mrs. Vaishali Sunil Bhosale W/o Sunil Kisan Bhosale, Both residing at : Row House No. 05 Rest Camp Road, Ground Floor Kasar Mala Banna Chaldeoaloi Camp Nashik, Maharashtra, India - 422101.  
Loan Amount : HL Rs. 9,00,000/- (Rupees Nine Lakhs Only) Loan Account: LNNXK02021-220003002

DESCRIPTION OF PROPERTIES  
FIRST SCHEDULE OF THE SAID PLOT - SCHEDULE "A-1": All that piece and parcel of the property admeasuring 6876 15 Sq Mtrs bearing Gat No. 114 in CTS No. 4472/1, Total admeasuring Hectore 1-40 are assessed at Rs. 0.37 Ps. Situated at Village Chunchale within the Nashik Municipal Corporation within Registration District of Nashik and Sub-Registration Taluka Nashik bounded as follows: On or Towards East : 12. D.P. Road & Gat No. 107, On or Towards West : 18. D.P. Road and Gat No. 115, On or Towards South : Gat No. 117 and 12. D.P. Road, On or Towards North : Gat No. 114.

SECOND SCHEDULE OF THE SAID PLOT - SCHEDULE "A-2": All that piece and parcel of the property admeasuring 2673.00 Sq.Mtrs bearing Gat No. 106 in CTS No. 4469/1-2 Situated at Village Chunchale within the Nashik Municipal Corporation within Registration District of Nashik and Sub-Registration Taluka Nashik bounded as follows: On or Towards East : 12. D.P. Road & Gat No. 107, On or Towards West : 18. D.P. Road and Gat No. 115, On or Towards South : Gat No. 117 and 12. D.P. Road, On or Towards North : Gat No. 114.

SCHEDULE OF FLAT No. F-9 - SCHEDULE "A-3": Flat No: F-9 on 2nd Floor, in F-Wind Carpet area about 26.36 Sq. Mtrs in building "F" of Phase - 2 of Project "Dream Shelter". The said Flats is bounded as per approved building plan as shown below together with common amenities/ facilities. On or Towards East: Flat No. F-10, On or Towards West : Wing - E, On or Towards North : Sidemargin, On or Towards South : Lift

NPA Date : 10.05.2023 Demand Notice Date : 17.05.2023  
AMOUNT DUE : HL Rs. 9,37,426/- (Rupees Nine Lakhs Thirty Seven Thousand Four Hundred Twenty Six Only) due and payable as on 17.05.2023.

The Borrower/s and Co-Borrower/s/Guarantors are hereby called upon to make payment of the above mentioned demanded amount with further interest as mentioned hereinabove in full within 60 Days of this Notice failing which the undersigned shall be constrained to take action under the act to enforce the above mentioned securities. Please note that as per Section 13 (13) of The Said Act. In the meanwhile, you are restrained from transferring the above referred securities by way of sale, lease or otherwise without our consent.

Date: 23.05.2023, Place: Nashik Sd/- Authorised Officer, IKF HOME FINANCE LIMITED

### PCS PCS TECHNOLOGY LIMITED

Registered Office: 82/6/1, Solar Park, Shop no.6, Pune-Alandi Road, Dattanagar, Dighi- Pune- 411015  
Corp. Office: 7<sup>th</sup> & 8<sup>th</sup> Floor, TechnoCity, Plot No. X-5/3, Mahape, Navi Mumbai- 400 710.  
Tel.: No.: 022-41296111 • Fax: 91224129082 • Website: [www.pcsstech.com](http://www.pcsstech.com)  
• Email: [investorgrievances@pcstech.com](mailto:investorgrievances@pcstech.com) • CIN: L74200MH1981PLC024279

### EXTRACTS OF CONSOLIDATED AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED 31<sup>st</sup> MARCH 2023.

SN	Particulars	Consolidated				
		Quarter ended		Financial Year Ended		
		31.03.2023 Audited	31.12.2022 Unaudited	31.03.2022 Audited	31.03.2023 Audited	31.03.2022 Audited
1	Total Income from Operations	80.02	82.61	72.12	304.90	270.34
2	Net Profit / (Loss) for the period before tax	11.11	35.25	16.31	77.09	105.07
3	Net Profit / (Loss) for the period after tax	(2.44)	24.57	9.21	39.69	85.62
4	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax))	(2.34)	24.65	13.25	40.00	89.99
5	Equity Share Capital	2,095.07	2,095.07	2,095.07	2,095.07	2,095.07
6	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	NA	NA	NA	2,220.42	2,180.40
7	Basic & Diluted Earnings Per Share (of Rs.10/-each) (not annualised *) (before extraordinary items)	(0.01)*	0.12*	0.04*	0.19	0.41

The Financial details on Standalone basis are as under

SN	Particulars	Standalone				
		Quarter ended		Financial Year Ended		
		31.03.2023 Audited	31.12.2022 Unaudited	31.03.2022 Audited	31.03.2023 Audited	31.03.2022 Audited
1	Total Income from Operations	78.53	81.58	71.12	300.33	266.22
2	Profit before tax	9.76	34.52	15.92	73.24	102.21
3	Profit after tax	(3.41)	24.07	8.96	36.95	83.63

Notes:

- The above is an extract of the detailed format of Quarterly and Nine Months Ended Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations,